

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४,
आदर्श आचारसंहिता कालावधीतील
प्रस्ताव तपासणीकरीता छाननी समिती
गठीत करण्याबाबत....

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: एमसीसी-२०२४/प्र.क्र.१५/निवडणूक-११

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक: १६ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.४३७/६/१/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४),
दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४

शासन परिपत्रक :-

भारत निवडणूक आयोगाद्वारे त्यांच्या दि.१५.१०.२०२४ च्या पत्राद्वारे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने राज्यात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचार संहितेच्या कालावधीत एकाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभाग आग्रही असल्यास असे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास शिफारस करण्याकरीता मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशांनुसार पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

| | |
|--|---------|
| (अ) मुख्य सचिव | अध्यक्ष |
| (ब) अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, प्रस्तावाशी संबंधित विभाग | सदस्य |
| (क) अप्पर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग | सदस्य |

२. प्रशासकीय विभागांनी सादर करावयाचे प्रस्ताव छाननी समितीची शिफारस व सदर शिफारशीनुसार मुख्य निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगास प्रस्ताव सादर करण्याची सर्व प्रक्रिया CVigil संगणकीय प्रणालीवरून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल.

३. छाननी समितीची कार्यपध्दती खालीलप्रमाणे :-

- (१) प्रशासकीय विभागांनी सादर केलेल्या प्रस्तावांची छाननी, आदर्श आचारसंहितेसंदर्भात भारत निवडणूक आयोगाद्वारे निर्गमित केलेल्या विविध मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन करण्यात येईल.
- (२) छाननी समितीने शिफारस केलेले प्रस्ताव समितीच्या शिफारशीसह मुख्य निवडणूक अधिकारी यांस पाठविण्यात येतील.
- (३) छाननी समितीने शिफारस केलेले प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अभिप्रायासह भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येतील.

४. आदर्श आचारसंहिता कालावधीत प्रस्ताव सादर करताना विभागांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी :-
- (अ) राज्यातील सर्व विभागांनी अथवा त्यांचे अधिनस्त कोणत्याही आस्थापनेने कोणत्याही परिस्थितीत कोणताही प्रस्ताव किंवा संदर्भ थेट भारत निवडणूक आयोगास अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर करू नये.
- (ब) शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी प्राप्त प्रस्तावाबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व निदेशानुसार प्रस्तावाची प्रथमतः प्रशासकीय विभागस्तरावर तपासणी करून संबंधित विभागाने आपली स्वयंस्पष्ट धारणा पक्की करावी व तदनंतर आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करण्यात यावा. प्रस्तावामध्ये तातडीबाबत तसेच प्रस्तावित काम आचार संहिता कालावधीत टाळता न येण्याजोगे असल्याबाबत विवक्षितपणे नमूद करण्यात यावे. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील प्राप्त प्रस्ताव उक्त कार्यपध्दतीनुसारच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर केले जातील, याची दक्षता घ्यावी.
- (क) भारत निवडणूक आयोगास संदर्भ निकाली काढण्यास काही कालावधी आवश्यक असल्याने अंतिम क्षणी प्रस्ताव पाठविणे टाळावे.

४. उपरोक्त सूचना लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय विभागांनी उचित कार्यवाही करावी व सदरच्या सर्व सूचना आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१६१८५८०१७३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(विक्रम वि. निकम)

अवर सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

प्रति,

सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग

प्रत :-

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)
३. उप जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)